



**LE MERITE EXPORTS LIMITED**

(CIN: L17111MH2003PLC143645)

Registered Office: A-307, Boomerang, Chandivali Farm Road, Powai, Andheri (East), Mumbai 400 072, Maharashtra

Tel: +91 22 45963506, Website: [www.lemeriteexports.com](http://www.lemeriteexports.com)

E-mail: [compliance@lemeriteexports.com](mailto:compliance@lemeriteexports.com)

December 10, 2025

To,

The Listing Department

**National Stock Exchange of India Limited,**

Exchange Plaza, Plot no. C/1, G Block,

Bandra-Kurla Complex, Bandra (East),

Mumbai - 400 051

**Trading Symbol: LEMERITE**

**Dear Sir/Madam,**

**Sub.: Newspaper Clipping with respect to the Statement of Un-Audited Standalone and Consolidated Financial Results of Le Merite Exports Limited for the quarter and half year ended September 30, 2025.**

Pursuant to the provisions of Regulation 47 and other applicable provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we submit herewith copies of newspaper advertisement of Un-audited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2025, published in the following newspaper on December 10, 2025:

1. Active Times – English Daily
2. Mumbai Lakshdeep- Marathi Daily

The aforesaid results are also accessible on the Company's website at [www.lemeriteexports.com/financials-results](http://www.lemeriteexports.com/financials-results).

Kindly take the same on your record.

Yours faithfully,

**For Le Merite Exports Limited**

**Arpit Sharma**

**Company Secretary and Compliance Officer**

**M. No.: A71673**



**PUBLIC NOTICE**

**TAKE NOTICE** that our clients intend to purchase the property of **MR. MOHAMMED HANIF PEER MOHAMMED FURNITUREWALA & ANR.**, under mentioned property free from all past encumbrance's debts and liabilities.

If any person and / or party has got any claim or right to said property by way of any Agreement and / or arrangement or mortgage, charge or lien or any other claim or right to the said property or any part thereof is required to intimate the undersigned within 14 days from the publication of this Notice, failing which, our clients will complete the transaction without any reference to such claim or rights and such claim or rights, if any, shall deemed to have been waived.

**THE FIRST SCHEDULE ABOVE REFERRED TO :**  
**ALL THAT** piece or parcel of land or ground together with the measures, tenements or buildings standing thereon situated at Street No. 243/245 B WARD NO. 56, ST. NO. 191/191A, Abdul Rehman Street, measuring 75.9 SQ. MTRS., bearing **C. S. NO. 583 OF MANDVI DIVISION.**

Mumbai dated this 10<sup>th</sup> Day of December, 2025.

Sd/-

**Z. K. LAKDAWALA**  
**ADVOCATES HIGH COURT**  
494/498, Kalbadevi Road,  
Room No.17, 1<sup>st</sup> Floor,  
Mumbai 400 002

**PUBLIC NOTICE**

**TAKE NOTICE** that a residential **Flat No.102, 1st Floor, Building No. 6, Blue Bell, Vasant Valley Phase-I CHS Ltd.**, Near Dindoshi Bus Depot Film City Road, Goregaon (E), Mumbai-400097, bearing **CTS No.148 (Part) and 153-A(Part) 104 of Village Dindoshi, Taluka Borivali, Mumbai Suburban District** (hereinafter referred to as the SAID FLAT) is owned by **M/s. SARAF CHEMICALS** along with share certificate **No.114, Distinctive Nos.566 to 570** which was purchased by **M/s. SARAF CHEMICALS** vide Agreement for Sale dated 14/07/2015 from **MR. MANGALDAS C. BHANUSHALI** and **Mrs. SAVITRI M. BHANUSHALI** and **Mr. SANJAY MANGAVE, VP, HR and Administration of M/s. SARAF CHEMICALS** informed that the earlier **Original Agreement for Sale dated 05/05/1995 between M/s. RENUKA DEVELOPERS PVT. LTD., and MR. MANGALDAS C. BHANUSHALI** and **Mrs. SAVITRI M. BHANUSHALI** forming chain of title of said Flat No.102 is lost and found missing and the matter was reported to **MIDC Police Station Andheri (E) Mumbai Colony Police Station under Sr. No. 105/2025, dated 15/07/2025.**

If anyone find of aforesaid earlier original Agreement of said flat or having any claim thereon may contact the undersigned Advocate Mr. K. R. Pandey at Bhandarkar Bhavan, Court Lane, Borivali (West), Mumbai-400092, within 15 days from the date of publication of this Notice, failing which it shall be presumed that there is no claim of any one in respect thereof and whatever claim if any shall be deemed to be waived.

Sd/-

**Advocate Mr. K. R. PANDEY**  
**MOB. No. 9869265976**  
Place: Mumbai Date: 10/12/2025

**PUBLIC NOTICE**

Public are hereby informed that my Client intends to enter into a transaction in respect of the immovable property more particularly described in the Schedule hereunder and referred to herein as the "Schedule Property" with its present owner, Mrs.Nini John Karat (hereinafter referred to as the "Owner"), residing at Flat No. 24, 8th Floor, Rose Minar Co-operative Housing Society Limited (BOMHSG-2007 / 1970) at 87 Chapel Road, Bandra West, Mumbai - 400 050, who has represented to my Client that he is the sole and absolute owner of the Schedule Property having unrestricted rights of alienation over the same. The Owner has further represented to my Client that the Schedule Property is free from all encumbrances, charges, lien, litigations and / or any third party rights/claims of any nature whatsoever.

Notice is hereby given to the general public that if any person/s, entity, company, firm, institution (corporate or otherwise) has or claims any right, title, interest, pending litigation, encumbrance, mortgage, charge, lien or any other interest of whatsoever nature in or upon the Schedule Property or any part thereof, the same may be brought to the notice of the undersigned in writing together with all details and documents in support of such claim within 15 (fifteen) days from the date of this Notice, failing which, it shall be deemed that the aforesaid Owner has a clear and marketable title to the Schedule Property and that none else has any right, title, interest or claim whatsoever in respect of the Schedule Property; and my Client would be at liberty to proceed to enter into and complete the intended transaction in respect of the Schedule Property. Any objections and/or claims received after the expiry of the period mentioned above shall neither be entertained nor be binding on my Client.

**SCHEDULE PROPERTY** All that piece and parcel of immovable property Flat No. 24 measuring approximately 900 sq feet area equivalent to 83.61 sq. mtrs. built up area on the 8th floor in the building known as "Rose Minar" "Rose Minar Co-operative Housing Society Limited" 87 Chapel Road, Bandra West, on land bearing Survey No. 1741 and City Survey No. B/1136, B/1137, B/1138 and B/1139, Village Bandra - B, Taluka Andheri, Urban District, and bounded as follows: On the East by: the reclaimed creek. On the West by: Chapel road. On the North by: Mathia's bakery. On the South by: Collector land located at St Anthony's Guild.

Place : Mumbai. Date : 10/12/2025  
**RAMSAGAR K. KANODIA** (Advocate High Court)  
Office : Bar Room, M.M. Chaudhary Building, 3rd Floor, Andheri (East), Mumbai - 400099  
Mobile No. 9867881070

**PUBLIC NOTICE**

Under instruction of my client intending to purchase the premises described in the Schedule hereunder written owned by **Smt. S. SULOCHANA RAMCHANDRA BUTE**. I am investigating the title of the same and thus I hereby invite any claims or objections from any person/s with regards to the schedule premises or any part thereof by way of sale, mortgage, gift, inheritance, maintenance, possession, license, lease, sub-lease, under letting, lien, easement, or otherwise howsoever hereby require to intimate the same in writing to the undersigned at below mentioned address within 14 (fourteen) days hereof, otherwise the investigation of the title shall be completed without reference to such claims thereafter, and the same if any, shall be considered as waived and not binding on my client.

**Schedule of the Premises**

All those 10 (Ten) fully paid up shares of Rs.50/- (Rupees Fifty Only) each bearing Distinctive Nos. 661 to 670 (both inclusive) having Member's Register No. 067 and Share certificate no. 067 dated 27<sup>th</sup> February, 2025 issued under the common seal of Shri Khapreshwar Co-Operative Housing Society Ltd. together with **Flat No. 1402** measuring **360 Sq. Ft. Carpet area** on the 14<sup>th</sup> Floor of the building known as Shri Khapreshwar Co-operative Housing Society Limited, Atul Tower, Laxmichand Deepchand Mansion situated at Hamawadi, (Navjivan Wadi) Navjivan Lane, Dhobi Talao, Mumbai - 400 002 constructed on Land bearing **C.S. No. 400 of BHULESHWAR DIVISION.**

Date: 10.12.2025 Sd/-  
Place: Mumbai Mamatha Balyaya

Advocate, High Court, Mumbai  
208, Narayan Bhuvan, 2nd Floor,  
82/86, Bazar Gate Street, Fort,  
Mumbai - 400 001

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the public at large that my client **Mr. Rajiv Kumar Vishwamitra Dubey** has misplaced and lost the Agreement Copy executed between Anuman Developers and Mrs. Prabhavati Vishwamitra Dubey pertaining to Flat No. 506, Adarsh Janaseva Society, Vastu Enclave, Manish Park, Parsi Colony, Manish Park, Pump House, Andheri (East), Mumbai - 400093.

In this connection, my client has lodged an NC (Lost Report) bearing **No. 144121-2025** dated **02/11/2025** with the concerned police authorities.

Any person who has found or has any information concerning the aforesaid lost documents is hereby requested to contact the undersigned or my client within **3 days** from the date of publication of this Public Notice. Failure to respond within the stipulated period shall constrain my client to proceed as deemed necessary, and no claim in respect of the said document shall be entertained thereafter.

Date: 10.12.2025 Sd/-

Place : Mumbai Advocate. B. K. MISHRA  
Office : Shubh Mangal Karyalay, Opp. Bandra Small Cause Court, Mumbai, Mob. No. 8454920758

**PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given to the public at large that my client **SMT. SHUBHANGI SUBHASH REDJI**, is residing at Flat No. 613, A-Wing, Khandwala SRA CHS Ltd., Bldg. No. 4, Datta Mandir Road, Vakola Bridge, Santacruz East, Mumbai - 400055.

**MR. SUBHASH BALKRISHNA REDJI** was allotted the above said flat by the SRA authority as per Annexure II Serial No. 267. The said Subhash Balkrishna Redji expired on 18/10/2011 leaving behind his wife **SMT. SHUBHANGI SUBHASH REDJI**, his two sons **MR. SHAILESH SUBHASH REDJI & MR. NILESH SUBHASH REDJI** and they are the only legal heirs and representatives of the said deceased. My client's two sons have decided to release their respective share in favour of their mother **SMT. SHUBHANGI SUBHASH REDJI**.

**SMT. SHUBHANGI SUBHASH REDJI** will submit Release Deed for transfer of share certificate & said flat in respect of the above mentioned immovable property in her name only. All persons having any claims, right, title, interest in respect of the above mentioned immovable properties by way of Sale, Gift, Mortgage, Charge, Lease, Lien, Succession or in any manner and person or persons they should inform the same along with requisite proof of documents to the undersigned within 15 days from the date of publication of this notice.

Sd/-

**Dharmistha Rathod**  
**Advocate - High Court.**  
Shop No. 4, Yojana Apartment,  
S. V. Road, Near Newvera Signal,  
Malad (W), Mumbai - 400064.  
Place: Mumbai Date: 10-12-2025

**PUBLIC NOTICE**

**NOTICE** is given under instructions of my client **Mr. T.V.S. Mani alias Tarakad Vaidyanathan Subramanian sole owner of Flat No. 7, on 2<sup>nd</sup> Floor, of New Meena Sadan Chembur CHS Ltd., at Plot No. 94-B, N. G. Acharya Marg, Near Adarsh Hotel, Govandi Road, Chembur, Mumbai 400 071, hereinafter referred to as said 'Flat'.** My client states that originally he and his mother **Smt. M. P. Rajam alias Manjeri Parasuram Rajam** had jointly purchased said Flat and further she died intestate on 20-01-2003, leaving behind my client as her only child, legal heir and survivor, thereby making him entitled to sole ownership of said Flat. All persons/heirs /authorities having any claims on the said Flat by way of any ownership, heirship, inheritance, rights, shares, nomination, title, interests, amounts, or any claims, etc., are required to make the same known in writing to me with documentary proofs in support thereof at my under mentioned Office within 15 days from this date of publication, failing which it shall be presumed that there are no claims from any person/authority and my client shall be free to Sell the same to any purchaser/s. If any claims received after said 15 days period hereby, the same shall be considered as waived, surrendered and given up.

**ABHISHEK K. PAREKH**  
**Advocate High Court**  
Shop No. 15 & 16, Janta Market,  
Near Chembur Rly. Station,  
Chembur, Mumbai - 400 071.

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given on behalf of **Mr. Dharmendra Hansraj Kotak** in respect of Flat No. A/13, measuring i.e. 350 Sq. Ft. Carpet area, on 4th Floor, Wing A of the Building known as Shri Kaleshwar & Society known as Shri Kaleshwar Aarti Co Op Housing Society Limited (formerly known as Shri Kaleshwar Co Op Housing Society Limited) constructed on land bearing Survey No. 289 & CTS No. 757 Lying and being Situated at Village Mulund, Taluka Kurla & District Mumbai Suburban. (hereinafter referred to as the said Flat).

Originally, Mr. Shrikant Shanturam Raj was the owner of the said flat who expired on 24/06/1982 and after him his wife Mrs. Aparna Shrikant Raj also expired on 14/02/2005, leaving behind their legal heirs, namely Mrs. Sonali Santosh Vaidya & Mrs. Swapna Sandeep Gadkari in respect of the said Flat.

No heirship or succession certificate has been produced for the said deceased persons; thereafter Mrs. Sonali Santosh Vaidya & Mrs. Swapna Sandeep Gadkari sold the said flat to Mr. Ajay Vijay Sawant by an Agreement for Sale dated 20/10/2005, duly registered at sub registrar office of assurance at Kurla bearing registration Sr. No. BDR-7-6319-2005 dated 20/10/2005 & thereafter Mr. Ajay Vijay Sawant vide Agreement for Sale dated 10/07/2013, duly registered at sub registrar office of assurance at Kurla bearing registration Sr. No. KRL-2-7043-2013 dated 15/07/2013 sold the said flat to Mr. Dharmendra Hansraj Kotak Any person having any claim, right, title, or interest in the said flat, by heirship, inheritance, will, agreement, gift or otherwise, is required to submit such claim in writing with supporting documents within 15 days from the date of publication at the below address.

If no claim is received within this period, the transaction will proceed, and any subsequent claims shall be treated as waived.

**SCHEDULE OF PROPERTY**

Flat No. A/13, measuring i.e. 350 Sq. Ft. Carpet area, on 4th Floor, Wing A of the Building known as Shri Kaleshwar & Society known as Shri Kaleshwar Aarti Co Op Housing Society Limited (formerly known as Shri Kaleshwar Co Op Housing Society Limited) constructed on land bearing Survey No. 289 & CTS No. 757 Lying and being Situated at Village Mulund, Taluka Kurla & District Mumbai Suburban.

Sd/- **M/S. Legal Guru & Co.**

Flat No. 7-8, 2nd Floor, Datta Chaaya Building Behind Madhurima Sweets, Rambaug Lane No. 4, Kalyan (W)-421301, Place: Mumbai Date: 10.12.2025

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that **MRS. NIRJA SHAH**, is the owner of Premises being **Unit No. 301** admeasuring **Carpet Area of 397.08 sq.ft. (i.e. 36.89 sq. mtrs.), Unit No. 302 admeasuring Carpet Area of 366.84 sq.ft. (i.e. 34.08 sq. mtrs.), Unit No. 303 admeasuring Carpet Area of 377.06 sq.ft. (i.e. 35.03 sq. mtrs.), and Unit No. 304 admeasuring Carpet Area of 375.66 sq.ft. (i.e. 34.90 sq. mtrs.) on the 3<sup>rd</sup> Floor in Building No. 23, of 'CRYSTAL CENTRE Co-operative Premises Society Limited', situated at Raheja Vihar, Chandivali Farm Road, Tungwa Village, Mumbai - 400072, ("said Premises").**

That **MRS. NIRJA SHAH**, is entering into an agreement to sell & dispose the above said Premises free from all encumbrances to my clients and if any person/s, legal heirs etc., having any claim, objection or rights, title, interest etc. by way of sale, Mou, mortgage, pledge, charge, gift, trust, inheritance, succession, possession, lease, lien, easement, attachment, license, bequest, share, maintenance, decree or order, hypothecation or any other liability/claim of whatsoever nature in the said aforesaid premises shall intimate to the undersigned with necessary supporting documentary evidence within 15 days from the publication hereof, thereafter my client(s) shall complete the formalities of purchasing the aforesaid Premises, without considering claims if any received after expiry of the said notice.

Dated this 10<sup>th</sup> day of December 2025

Rahul Narendra Singh

Advocate High Court,  
Shop No.68, Powal Plaza,  
Hiranandani Gardens, Powai,  
Mumbai-400076

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given through my client **SHRI. CHANDRAKANT DATTARAM INDULKAR** is legal heir of Deceased **SMT. CHANDANI CHANDRAKANT INDULKAR** who was joint Owner of Flat No. 205, SHIRDI NAGAR C-2 BLDG. CHS LTD., Shirdi Nagar, Navghar Phatak Road, Borivali (East) Tal & Dist - Thane - 401015 and **SMT. CHANDANI CHANDRAKANT INDULKAR** was expired on 13/06/2020. After the death of deceased he left behind 1) **SHRI. KIRAN CHANDRAKANT INDULKAR - Son 2) SMT. PRIYA DEVENDRA NAIK-Married Daughter & 3) SHRI. CHANDRAKANT DATTARAM INDULKAR - Husband** as only legal heirs. 1) **SHRI. KIRAN CHANDRAKANT INDULKAR 2) SMT. PRIYA DEVENDRA NAIK** have release their undivided share, right, interest, in the name of **SHRI. CHANDRAKANT DATTARAM INDULKAR** and **SHRI. CHANDRAKANT DATTARAM INDULKAR** has made application in society, Mira Bhayandar Municipal Corporation, Adani/Tata to transfer the said flat premises in his name. My Client have Lost all the Original Agreement, One Release Deed, Original Registration Receipt 1) Between M/S. RANAWAT BUILDERS and **SHRI. BIHARILAL S/O MANARAJI JANGID & SHRI. PRABHULAL S/O RAMCHANDRAJI JANGID** Agreement Dated 26/05/1992 2) Between **SHRI. PRABHULAL PHOOLA RAMJI JANGID** and **SHRI. BIHARILAL MANARAJI JANGID** vide Release Deed Dated 30/04/1995 Registered Document vide document no. PH-1300-1997 Office Thane 4 Dated 01/04/1997. If any person has any objection my client over against lost of above Three Document and any Legal Heirs for transfer of Sale of the above said property or regarding legal heirs in respect of the above property through claim of sale, transfer, heirship, mortgage, lease, title, interest etc. then such person should raise her/his/their claims or objection through written documents along with proofs thereof to undersigned within 14 days from the date of publication of this advertisement/notice. After 14 days no claim shall be considered and the same shall be transferred in the name of **SHRI. CHANDRAKANT DATTARAM INDULKAR** and he shall be the owner in respect of the above said flat premises and then my client will proceed further for Sale/transfer of property in the name of any interested Purchaser or Buyer.

R.L. MISHRA

ADVOCATE HIGH COURT, NOTARY  
Off. No. 23, First Floor,  
Sun Shine Heights Near Railway Station,  
Nallasopara (East) Dist. - Palghar-401209.

**PUBLIC NOTICE**

This Corrigendum public notice is issued on behalf of my client, Mr. Sunil Kirit Ajmera owner of Shop No. 23 in the building of New Odeon Premises Co-operative Society Ltd., located at Vallabh Baugh Lane, Ghatkopar (East), Mumbai-400077 (Hereinafter referred to as the 'said Shop') inadvertently in the public notice dated 06th December, 2025 Issue No.3 was defined as "Issue No.3:- The above captioned Shop No. 23 is admeasuring 192 Sq. Ft. Carpet Area as per the Society records which is confirmed by the Society through its letter/certificate dated 01st July, 2025. In the said principal agreement dated 18th March, 1972 the area of the said Shop is inadvertently mentioned as 197 sq. metre. instead of correct area being 192 Sq. Ft. and in Agreement dated 20th November, 1996 the area is mentioned as 197 Sq. Ft., wherein the actual area is 197 Sq. Ft. Carpet area (as per Chain Agreements) and 192 Sq. Ft. Carpet Area (as per Society records)"

wherein the correct statement is **Issue No.3:-** The above captioned Shop No. 23 is admeasuring 192 Sq. Ft. Carpet Area as per the Society records which is confirmed by the Society through its letter/certificate dated 01st July, 2025. In the said principal agreement dated 18th March, 1972 the area of the said Shop is inadvertently mentioned as 197 sq. metre. instead of actual area being 197 Sq. Ft. and in Agreement dated 20th November, 1996 the area is mentioned as 197 Sq. Ft., wherein the actual area is 197 Sq. Ft. Carpet area (as per Chain Agreements) and 192 Sq. Ft. Carpet Area (as per Society records) the later statement is the actual and correct statement. The rest of the contents of the said Public Notice remain same. Therefore, any person having any claim, demand, right, benefit, or interest in respect of the said Shop and/or the Shares whether arising by way of sale, transfer, assignment, exchange, lease, sub-lease, mortgage, gift, lien, charge, encumbrance, tenancy, sub-tenancy, occupation, covenant, trust, maintenance, easement, pre-emption, inheritance, bequest, possession, development rights, right of way, reservation, agreement, its pendens, family arrangement, settlement, decree or order of any court, partnership, or by virtue of any original documents of whatsoever nature is hereby required to notified the same in writing, supported by authentic photocopies of valid and effective documents, to the undersigned at their office within fourteen (14) days from the date of publication of this notice. In the absence of any such objection, dispute, or claim, my client shall proceed to sell the property unconditionally.

Date: - 10<sup>th</sup> December, 2025

For

Adv. Jevin Nathwani & Associates  
Advocates & Legal Consultants.  
jevinalegal@gmail.com  
Office No.1607, 16<sup>th</sup> Floor, One 45  
Business Bay, Vallabhaug Lane Extn,  
Ghatkopar East, Mumbai - 400077.

**PUBLIC NOTICE**

We, Vaibhav Bhagat (father) and Shruti Drolia (mother) of NESARA VAEBHAV BHAGAT, residing at Flat No. 1603, Maharaja Retreat CHS, Kanyapada, Filmcity Road, Goregaon East, Mumbai - 400063, hereby state that our minor child NESARA VAEBHAV BHAGAT will henceforth be known as NESARA BHAGAT for all official and legal purposes.

This change of name is being declared for passport renewal.  
Vaibhav Bhagat  
Date: 09/12/2025

**PUBLIC NOTICE**

**GEETA NAGAR A, B & C WING PHASE 10 CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.**

Near Lodha Ground, Opp. Neelkanth Dhamam Kanta, Behind Ram Rahim Garden, Mira-Bhayander Road, Mira Road (East), Thane - 401107.

The Managing Committee of Geeta Nagar A, B & C Wing Phase 10 CHS Ltd. invites quotations from experienced and eligible Lawyer, C.A and Architect for the proposed Redevelopment of the Society Building.

Document Collection Date : 10/12/2025 to 14/12/2025 (from Society Office)  
Quotation /Tender Submission Date: 22/12/2025 (11:00 AM to 6:00 PM)

The Society reserves the right to accept or reject any quotation without assigning any reason.

**PUBLIC NOTICE**

**TO WHOMSOEVER IT MAY CONCERN**

1) This is to inform the General public that following share certificate of APAR INDUSTRIES LTD office 301/306 PANORAMA COMPLEX R C DUTT ROAD VADODRA GUJARAT: 390007 is Late **PANALAL MOHANLAL SHAH & SARASWATI PANALAL SHAH** registered shareholder, FOLDING SHARES have been lost by HIM

Sr No.	Name of the Shareholder/s	Folio No.	Certificate No/s.	Canalate Number/s.	No of Shares	F V
1.	PANALAL MOHANLAL SHAH SARASWATI PANALAL SHAH	P0001575	13400175	13400175	1847304-366	72
			134004			

The public are hereby cautioned against purchasing or dealing in any way the above referred share certificate

Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents MUGF Intime India private Limited, 8 TOWER, 102 B SHANGRILA COMPLEX, 1<sup>st</sup> FLOOR OPP HDFC BANK, AKOLA VADODARA - 390020 TEL: 0265-613600 within 15 days or publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s.

Name of the Legal claimant - DHARMENDRA PANALAL SHAH  
Place: MUMBAI DATE: 10/12/2025

Branch Address : South Indian Bank, Plot no: 48 MUKALADIYI OPP IIT MAIN GATE POWAI MUMBAI 400076 Branch Mail ID: br0366@sib.co.in

**Gold Auction for Mortgages at Bank**

Whereas, the authorized officer of The South Indian Bank Ltd., issued Sale notice(s) calling upon the borrower to clear the dues in gold loan availed by him. The borrower had failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned will conduct online auction of the gold ornaments strictly on "As is What is Basis" & "Whatever there is Basis" & "Without recourse Basis". The auction will be conducted online through <https://legold.auctiontiger.net> on 18.12.2025 from 12:00 pm to 03:00pm for the borrower **MR. JUSTIN JOHN** account number 0366653000014444

Please contact Auction Tiger on 6352632523 for more information.

Sd/- Manager

The South Indian Bank Ltd.

**PUBLIC NOTICE**

**Mr. Gangaram Bhagoji Jadhav** a Member of the Shivam Co-Operative Housing Society Ltd. having, address at Building No. R-7, RNA Plaza, Ram Mandir Road, Goregaon (West), Mumbai - 400104, and holding Flat / Tenement No. 304, 3rd floor, in the building of the society, died on 15th July-2022 without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital / property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his / her / their claims / objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society. If no claims / objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital / property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims / objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants / objectors, in the office of the society / with the secretary of the society between .5 P. M. to 7 P. M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of THE SHIVAM CO-OP. HOUSING SOCIETY LTD.

Date : 10.12.2025 Sd/-  
Place : Mumbai Hon. Secretary

**PUBLIC NOTICE**

**PUBLIC AT LARGE IS HEREBY NOTIFIED** That I am investigating the title of **MR. DHANJI R. PATEL**, being sole Owner & Member of **FLAT NO. 1701-C, 17th Floor, Wing "C"** along with One Car Parking Space in the Building / Society viz. **NEELYOG TOWER 8C CHS. LTD.**, situated at Dhanji Wadi, Rani Sai Marg, Malad (East), Mumbai - 400097; and also holding 10 fully paid up shares bearing distinctive Nos. 621 to 630 (both inclusive) vide Share Certificate No. 063 in Society viz. **NEELYOG TOWER 8C CHS. LTD.**

**ANY ONE EITHER** having or claiming any kind of share, right, title, interest, claim or possession of the said Flat along with the said car parking space and the said shares or any part or portion thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, partition, release, family arrangement, trust, muniment, inheritance, possession, easement, tenancy, right of way, encumbrance, loan, advances, requisition, acquisition, lease, lien, decree / order / injunction / attachment of any court of law / tribunal / revenue / statutory authority or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing to undersigned hereof within 14 days of the notice, failing which, the claims of such person, if any, will be deemed to have been waived forever and not binding on the said Owner and thereafter aforesaid Owner and / or his successor in interest and assigns may negotiate with the intending buyer/s in respect thereof.

Sd/-  
**SONAL KOTHARI, ADVOCATE**  
1, LE-MIDAS BLDG., RAMCHANDRA LANE, MALAD (W), MUMBAI - 400064.  
98203000116 [advsonalkothari@yahoo.com]

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that, my client Mr. Shahajahan Karim Jamadar has purchased Flat no.108, 1 floor, B wing, Area admeasuring 38.81 sq.Mtr Carpet + Exclusive Balcony area 5.67 Sq. Mtrs. in the building known as 'Umiya Darshan Co-operative Housing Society Ltd.' situated at village Kulgaon, Tal-Ambernath, Dist-Thane from Shri. Sudam Sadashiv Thorat by Agreement for sale dtd. 03/04/2008 which is duly registered at office of sub registrar Ulhasnagar-2' at sr. no.2687/2008, which is free from all encumbrances, charge, disputes, claims, lien or mortgage of any nature whatsoever. The original copy of Agreement for sale dtd. 03/04/2008 executed between my client Mr. Shahajahan Karim Jamadar and Shri. Sudam Sadashiv Thorat and previous original chain of documents i.e. Agreement for Sale dtd. 27/04/1995 and Agreement for Sale dtd. 14/06/2004 have been misplaced from my client pertaining to said flat and have not been found till date.

Any person who finds the said Agreement for sale or title document should intimate to the undersigned and nobody should claim upon said property on the basis of that document if any person, Bank, Financial institution having any claim or right in respect of said property by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance howsoever or otherwise or having above agreement is hereby called upon to intimate to the undersigned within 15 days from the date of publication of this notice of his such claim of any with all supporting documents.

Sd/-

**Kalanagar Ward No.4, Vangani(E), Tal-Ambernath, Dist-Thane.**

Adv. Sachin S. vishe

Mobile No. 7875156717

**PUBLIC NOTICE**

**I. Shaukat Bashir Sodawala**, residing with my mother, **Shama Bashir Sodawala**, at Khatoon Bi Sodawala Chawl, Eksar Naitodi Road, near Eksar Masjid, Borivali West, Mumbai 400092, phone number 8898211074, hereby inform



❷ बुधवार, दि. १० डिसेंबर, २०२५

# एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्सतर्फे स्वतःच्या नवीन ब्रँड ओळखीचे अनावरण

मुंबई: एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्सने आज आपल्या परिवर्तनाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून आपली नवीन ब्रँड ओळख सुरू करण्याची घोषणा केली. एजेस समूहाच्या २00 वर्षांच्या जागतिक वारशामध्ये आणि फेडरल बँकेच्या शतकभराच्या जुन्या विश्वासात रुजलेली ही नवीन ओळख विमा सुलभ करण्याची, सखोल भावनिक संबंध निर्माण करण्याची आणि देशभरात आर्थिक संरक्षण अधिक सुलभ करण्याची कंपनीची म हत्वाकांक्षा प्रतिबिंबित करते.

एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक (मॅनेजिंग डायरेक्टर) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ज्युड गोम्स यांनी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आणि म हान किकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या उपस्थितीत नवीन ब्रँडचे अनावरण केले. कंपनीचा नवीन लोगो नवीन सुरुवात आणि नूतन आशेचे प्रतिनिधित्व करतो, तसेच आशावादाने सुरू होतो हा विश्वासाला प्रतिध्वनित करतो. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर



ग्राहकांना पाठिंबा देण्याच्या कंपनीच्या उद्देशाला अधोरेखित करणारे, संरक्षणाचे प्रतीक असलेले दोन एकीकृत कमानी (आर्क) लोगोमध्ये आहेत.

एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक (मॅनेजिंग डायरेक्टर) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ज्युड गोम्स म्हणाले, ही नवीन ओळख आपण कोण आहोत आणि भारतीय लोकांसाठी आपण शक्यतांचे नेमके प्रवर्तक होण्याचा प्रयत्न करतो हे प्रतिबिंबित करते. 'अल्बा' काळजी आणि आशावादाचे प्रतीक आहे, तर आमचा ब्रँड 'प्रत्येक वचन शक्य' हे प्रत्येक आश्वासनाचे शक्यतेत रुपांतर करण्याच्या आम च्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. हा मापदंड भारताच्या विकसित होत असलेल्या आर्थिक संरक्षणाच्या गरजा पूर्ण करण्याच्या आणि लाखो

लोकांचे उज्वल भविष्य घडवण्याच्या आमच्या आकांक्षेला गती देतो.

कंपनीने दिनांक ३0 ऑक्टोबर २0२५ रोजी संपलेल्या कालावधीसाठी वैयक्तिक एपीईमध्ये १३% वार्षिक वाढ साध्य केली, ज्यामुळे उद्योगाची अपेक्षित वाढ सुमारे ९% झाली. त्याने आर्थिक वर्ष २५ साठी १00%वैयक्तिक दावा तोडगा गुणोत्तर (इंडिविज्युअल वलेम सेटलमेंट रेशिओ) देखील नोंदवले, त्याला सर्वोच्च चतुर्थांश मध्ये ठेवले आणि विश्वास, सहानुभूती त्या सेवा उत्कृष्टतेबद्दलच्या त्याच्या वचनबद्धतेची पुष्टी केली.

ब्रँड अ‍ॅम्बेसेडर सचिन तेंडुलकर म्हणाले, भारतातील आघाडीच्या जीवन विमा कंपन्यांपैकी एकाशी संबंधित असल्याचा मला अत्यंत अभिमान आहे. त्याच्या नवीन ओळखीसह आणि मजबूत वचनबद्धतेसह, हा ब्रँड लोकांना खरोखर काय महत्त्वाचे आहे आणि जीवन सुरक्षित आहे याची पुष्टी करतो. नवीन लोगो आणि ब्रँड वचन प्रत्येक कुटुंबाच्या भविष्याचे रक्षण करण्यासाठी नवीन वचनबद्धता प्रतिबिंबित करते.

<div>जाहीर सूचना</div>
<div>माझे अशील श्री. टी.व्ही.एम. एम। उर्फ तारकड वैधानिक सुभगम्य हे फ्लॅट क्र.७, २रा मजला, न्यू मीना सदन चेंबर कोहसोलि., प्लॉट क्र.९४-बी, एन. जी. आचार्य मार्ग, आदर्श हॉटेल्जवळ, गोवंदी रोड, चेंबूर, मुंबई-४०००७९, यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भ., या जागेचे एकमेव मालक आहेत, यांच्या वतीने येथे सूचना देण्यात येत आहे,</div>
माझ्या अशिलंचे म्हणणे आहे की, मूळतः त्यांनी आणि त्यांची आई श्रीमती एम. पी. राजम उर्फ मंजरी परसुराम राजम यांनी संयुक्तपणे हा फ्लॅट खरेदी केला होता आणि त्यांचे २०.०१.२००३ रोजी निघन झाले, माझ्या अशिलाना त्यांचा एकुलता एक मुलगा, कायदेशीर वारसदार व उत्तरजीवी म्हणून सोडून दिले, ज्यामुळे त्यांना त्या फ्लॅटची एकमेव मालकी हक्क मिळाला. सर्व व्यक्ती/प्राधिकरण यांना सदर जागेवर मालकी व त्यांचे शेअर्सवर नामांकन, वारसा, तारण, फिकीहीडक, अधिभार, अधिकार, हक्क, शेअर्स, हिश, राकम, एमओयू, दावा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात दस्तावेजी पुराव्यांसह माझ्याकडे खाली नमुद केलेल्या कार्यालय वर सदर सूचना तारखेपासून १५ दिवसांत कराव्यात. अन्यथा असे समजते जाईल की, त्यावर कोणताही व्यक्ती/प्राधिकरणाचा कोणताही दावा नाही आणि माझे अशिल हे भावी खरेदीदाराकडे विक्री करण्यास मुक्त असतील. १५ दिवसांच्या समानांतर काही दावा प्राप्त झाल्यास ते त्याच व स्थिति केले आहेत असे समजते जाईल.
<div><div><div><div><div><span></span><div><div><span><span></span></span></div></div></div><div>अधिकचे के. पारेख</div><span>वकील उच्च न्यायालय</span></div></div></div><div><div><div><div></div></div></div><div>तुकान क्र.१५ व १६, जनात मार्केट, चेंबूर रेल्वे स्थानकजवळ, चेंबूर, मुंबई-४०००७९.</div></div></div>

<div>जाहीर सूचना</div>
<div>जनेला यादारे सूचना देण्यात येते की, माझे अशील श्री. नितीन दीनानाथ बाटकर, वय ४५ वर्ष, भारतीय नागरिक, कायमचा पत्ता: सर्वोदय को-ऑप.हौ. सो.लि., इमारत क्र.२, परेरा गुरुमिनाम संकुल, फुलपाडा रोड, विरार (पुर्व), ता. वारसई-४०१३०५, माझ्या अशिलाना निम्मी नितीन बाटकर यांच्या नावाने भाग प्रमाणपत्र क्र.०२ देण्यात आले होते, ज्यामध्ये ०६ ते १० (५ शेअर्स) प्रत्येकी दर्जनी मूल्यचे ६,५००/- असे शेअर कळविले आहेत.</div>
<div>मूळ भाग प्रमाणपत्र प्रस्तावामध्ये हावले आहे, सदर हस्तऐवजा माग प्रमाणपत्राबाबत कोणताही दावा, मागणी, धाग्याधिकार, गुरक, आक्षेप किंवा प्रतिकूल अधिकार असलेल्या कोणत्याही व्यक्तीने ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १४ दिवसांच्या आत संपल्या त्यांच्या कार्यालयीन पत्त्यावर लेखी कळवणे आवश्यक आहे.</div>
<div>जर क्वचित कालावधीत कोणताही दावा/हक्क प्राप्त झाली नाही, तर सोसायटी माझ्या अशिलाना दुय्यम भाग प्रमाणपत्र विक्रीत करेल आणि त्यानंतर कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही.</div>
<div><div><div><div><div><span></span><div><div><span><span></span></span></div></div></div><div>ॲड. सुशिल एम. सावंत</div><span>वकील उच्च न्यायालय, मुंबई</span></div></div></div><div><div><div><div></div></div></div><div>पत्ता: चेंबर क्र.१७, अर्जुन स्वचेअर मॉल, मार्केट लेन, बोरिवली पश्चिम, मुंबई-४०००९२, मोबा.:९७९८८१५५६८४</div></div></div> <div><div><div><div></div></div></div><div>दिनांक: १०.१२.२०२५</div></div>

<div>जाहीर सूचना</div>
<div>यादारे सूचना देण्यात येते की, स्वर्गीय श्री. प्रदीप लक्ष्मण शाहल हे श्री शिव समर्थ रेसिडेन्सी एसआर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडचे सदस्य मालक आहेत आणि तुकान क्र.०४, लळमजला, प्रगती स्कूलजवळ, नरदास नगर, टी१ रोड, भांडुप वेस्ट, मुंबई-४०००८६, सीटीएस क्र.६१ (भाग), ८६, ८७, ८७/१ ते ४, ८८/१ (भाग), ८९, ९० चे धारक आहेत, त्यांच्याकडे अनुक्रमक १९६ ते ३०० स्क्व्रीसह धारक ६.५०/- प्रत्येकीचे ०५ प्लॉटगो भरणा केलेल्या शेअर्सचे नोंदीपत्र धारक आहेत, यांचे १२.१०.२०२० रोजी निघन झाले.</div>
<div>अशील श्री. लक्ष्मीबाई लक्ष्मण सावंत यांच्या वतीने स्वर्गीय श्री. प्रदीप लक्ष्मण सावंत हे खाली स्वाक्षरी केलेले वकील, यादारे इतर वारसदारांकडून किंवा दावेदारांकडून किंवा आक्षेप घेणाऱ्यांकडून स्वर्गीय श्री. प्रदीप लक्ष्मण सावंत यांचे १००% शेअर्स आणि सोसायटीच्या मालमतेची मयत सदस्याचे हित अशिलॉंच्या नावे हस्तांतरित करण्याकरिता दावे किंवा आक्षेप मागवत आहेत. या सूचना प्रकाशित झाल्यापासून १५ दिवसांच्या आत, दाव्याच्या/ आक्षेपाच्या समर्थनाची पुराव्यांच्या प्रतीसह, खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवा. जर वर नमुद केलेला कालावधीत कोणतीही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर सोसायटी उप-कायदानुसार प्रदान केलेल्या पद्धतीने मयत व्यक्तीची हिस्सा हस्तांतरित करण्यास मोकळीक असेल.</div>
<div><div><div><div><div><span></span><div><div><span><span></span></span></div></div></div><div>उच्च न्यायालयाचे वकील</div><span>ॲड. सुवर्णा शाम शिंदे</span></div></div></div><div><div><div><div></div></div></div><div>पत्ता: १०/१०१/बी-विंग, आदित्यनगर रॉयल, टागोर नगर, विजोली (पुर्व), मुंबई-४०००८३.</div></div></div>

## जमिनीच्या किरकोळ वादातून महिलेसह तिच्या मुलाला बेदम मारहाण वीड, दि. ९: जमिनीच्या किरकोळ बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक वादातून एका महिलेसह तिच्या मुलाला

सांगवी गावात उघडकीस आला आहे. गावगुंडांनी संबंधित महिलेला आणि तिच्या मुलाला भर रस्त्यात अमानुष म राहाण केली. या दुर्घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. गंभीर जखमी म हिलेवर खासगी रुग्णालयात उपचार

<div>जाहीर सूचना</div>
<div>माझे अशील श्री. अमेय विजय तळेकर, २/१०: ई/३०२, बाबा सदन, चार बंगला, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३, येे जागेचे सदस्याचे मालक श्री. राजीव कृष्णाजी कान्तिकर यांच्याकडून फ्लॅट क्र.७/१६१, १ला मजला, रामानंद को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. ही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करीत आहेत, ज्यांच्या वतीने सूचना देण्यात येत आहे. जर कोणत्याही व्यक्ती, संस्थेला विक्री, देवाणघेवाण, मृत्युपत्र, ताता, भाडेपट्टा, उपभाषेपट्टा, परवाना, गहाणखर्च, वारसा, बक्षीस, धाग्याधिकार, गुरक, कर्ज, संयुक्त उपक्रम, भागीदारी, देवभाल, सुविधा, विध्वंस, दावा किंवा कोणत्याही स्वरुपाचे कोणतेही भार यादारे कोणताही हक्क, मालकी हक्क, दावा किंवा हिजसंसंध असेल तर त्यांनी या तारखेपासून १४ दिवसांच्या आत खाली नमुद केलेल्या पत्त्यावर दस्तावेजी पुराव्यांसह त्यांचा दावा लेखी स्वरुपात हस्तांतरा कळवावा, अन्यथा यांनी असा दावा सोडून दिला आहे असे मानले जाईल आणि ते ग्राहक आणि माझ्या अशिलंकारिता माफ मानले जाईल.</div>
<div>मालमत्तेचे वर्णन</div>
<div>फ्लॅट क्र.१६१, इमारत क्र.७ (फ्लॅट क्र.७/१६१), क्षेत्रफळ २९० चौ.फू. (कापेट), १ला मजला, रामानंद को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून शात मालकत, त्यावर उभ्या असलेल्या इमारतीसह जमीन, सीटीएस क्र.७३६, सुभाष रोड, विलेपार्ले (पुर्व), मुंबई-४०००५७, गाव विलेपार्ले (पुर्व), तात्काल अंधेरी, मुंबई उपनगर जिल्हा.</div>
<div><div><div><div><div><span></span><div><div><span><span></span></span></div></div></div><div>सही/-</div><span>ॲड. सुवर्णा एम. मदान</span></div></div></div><div><div><div><div></div></div></div><div>सी-२०८, हायवे रोड को वी.सी.लि., संत जनाबाई मार्ग, विलेपार्ले (पुर्व), मुंबई-४०००५७, ठिकाण: मुंबई</div></div></div> <div><div><div><div></div></div></div><div>दिनांक: १०.१२.२०२५</div></div>

<div>नोटीस</div>
<div>महालक्ष्मी परसागर सहकारी गृहनिर्माण संस्था मध्ये, पांडुरंग बुधनगर, सहकारी धांगू क्र.७०००३० या संस्थेचे सभासद असलेल्या व संस्थेच्या इमारतीस संलग्न भाग व हिस्संबांध हस्तांतरित करण्यासाठी यांना सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार /हस्तक्षेप असल्याकडून हक्क मागण्या/हस्तक्षेप मागितल्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून ७ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या व हस्तक्षेपाच्या पुरव्यां आवश्यक त्या कायदाप्रमाणत संस्थे व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमुद केलेल्या मुदतीत कोणती व्यक्तीकडून हक्क मागण्या किंवा हक्क सादर झाली नाही तर सभत सभासदाचे संस्थेच्या उपनिर्धीनुसार कार्यावधी करण्याची संस्थेला मोकळीक राईल. जर असा कोणत्याही हक्क मागण्या /हक्क आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपनिर्धीनुसार कार्यावधी करण्याचा येईल. नोटी व उपनिधीची एक पत्र मागणीदारास /हस्तक्षेपदारा पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे प्रशाक वाचकाकडे सकळी ११.०० ते ११.०० नोटीस दिलेल्या तारखेपासून नोटीसीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राईल.</div>
<div>ठिकाण: मुंबई</div>
<div>दिनांक: ०४/१२/२०२५</div>
<div><div><div><div><div><span></span><div><div><span><span></span></span></div></div></div><div>सही /-</div><span>प्रशाक</span></div></div></div><div><div><div><div></div></div></div><div>महालक्ष्मी परसागर सहकारी गृहनिर्माण संस्था मध्ये</div></div></div>

<div>ले मेरिट एक्सपोर्ट्स लिमिटेड</div>
<div>(सीआयन: एल९७९१११एमएन२००३एमसी१४३६५५)</div>
<b>नोंदीपकृत कार्यालय:</b> २-३०७, कूर्पूग, चॉलिफोर्न कॉम्प्लेक्स, मुंबई, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००७२, महाराष्ट्र. २४-२४१२ २२ ७६२५०५, वेबसाईट: www.lmerititeexports.com, ई-मेल: compliance@lmerititeexports.com
<b>३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपल्या तिमाही व अर्धवार्षिकीत अलेखापरिक्षित एकपत्र व एकत्रित विजय निकषांचा अद्ययावत</b>
कंपनीच्या संचालक मंडळाने ०९ डिसेंबर, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत ३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवार्षिकीतील अलेखापरिक्षित एकपत्र व एकत्रित आर्थिक निकालांना मान्यता दिली आहे.
बरील कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांने जारी केलेले मर्यादित पुरावलोकन अहवालांसह आर्थिक निकाल कंपनीच्या वेबसाईट <a href="http://www.lmerititeexports.com/financials-results">www.lmerititeexports.com/financials-results</a> वर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट <a href="http://www.nseindia.com">www.nseindia.com</a> वर उपलब्ध आहेत आणि खाली दिलेला फिक्त पर्यायन (व्यूआर) कोड स्कॅन करून देखील ते पाहता येतात:
<div><div><div><div><div><div><span></span><div><div><span><span></span></span></div><div><div>QR CODE</div></div></div></div><div></div></div></div></div></div></div>

बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक केज तालुक्यातील सांगवी गावात उघडकीस आला आहे. गावगुंडांनी संबंधित महिलेला आणि तिच्या मुलाला भर रस्त्यात अमानुष म राहाण केली. या दुर्घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. गंभीर जखमी म हिलेवर खासगी रुग्णालयात उपचार

<div>जाहीर सूचना</div>
<div>श्री. धर्मेश हंस्तारज कोटकर यांच्या वतीने श्री कालेश्वर म्हणून शात इमारतीच्या आणि श्री कालेश्वर आरती को-ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड (पूर्वीची श्री कालेश्वर को-ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेडम्हणून शात) म्हणून शात सोसायटीच्या ४थ्या मजल्यावरील, विंग ए मधील ३५० चौ.फूट कापेट क्षेत्र असलेल्या फ्लॅट क्र.ए/१३ उबात सूचना देण्यात येत आहे की, ही इमारत सर्वे क्र.३१९ आणि सीटीएस क्र.७५७ या जमिनीवर बांधण्यात आली आहे, जी गाव मुंडुर्ग, रत्नलुग कुली आणि जिल्हा मुंबई उपनगर (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भित) येथे स्थित आहे.</div>
<div>मूळतः श्री. श्रीकंठ शांताराम राठे हे सदर फ्लॅटचे मालक होते ज्यांचे २८.०६.१९८२ रोजी निघन झाले आणि त्यांचा पश्चात त्यांच्या पत्नी श्रीमती अर्पणी श्रीकंठ राठे यांचे वडील दि.१४.०२.२००५ रोजी निघन झाले, त्यांचा पश्चात सदर फ्लॅटच्या बाबतीत दावे कार्यदेशीर वास, श्रीमती सोनील तेजोले वैध आणि श्रीमती स्वप्ना सतीश गडकरी हे राहिले.</div>
<div>सदर मृत व्यक्तीसाठी कोणतेही वारसाहक किंवा उत्तराधिकार प्रमाणपत्र सादर केलेले नसल्यामुळे, श्रीमती सोनील तेजोले वैध आणि श्रीमती स्वप्ना सतीप गडकरी यांनी सदर फ्लॅट श्री अजय विजय सावंत यांना २०.१०.२००५ रोजीच्या विक्री कराराद्वारे विकला, जो कुर्ना येथील हमी उप निबंधक यांच्या कार्यलयात क्र.बीडीआर-७३१९-२००५ दिनांक २०.१०.२००५ अंतर्गत रीतसर नोंदीपकृत होता आणि त्यानंतर, रत्नलुग सावंत यांनी १०.०५.२०१३ रोजीच्या विक्री कराराद्वारे जो कुर्ना येथे हमी उप निबंधक यांच्या कार्यालयात क्र.के आरएल-२८.०४३२-२०१३ दिनांक १५.०५.२०१३ द्वारे रीतसर नोंदीपकृत होता, सदर फ्लॅट श्री. धर्मेश हंस्तारज कोटकर यांना विकला.</div>
<div>कोणा व्यक्तीस सदर संपत्तीवर उत्तराधिकार, वारसा, मृत्युपत्र, कर, भेटवस्तू किंवा इतर कोणत्याही प्रकारे कोणताही दावा, हक्क, शिफक किंवा हिस्संबंध असल्यास त्यांनी प्रमाणपत्राच्या तारखेपासू १५ दिवसांच्या आत खालील पत्त्यावर सहाय्यक कायदाप्रमाणत असा दावा लेखी स्वरुपात सादर करणे आवश्यक आहे.</div>
<div>जर या कालावधीत कोणताही दावा प्राप्त झाला नाही, तर त्यावर पुढे जाईल आणि त्यानंतरचे कोणतेही दावे माफ मानले जातील.</div>

**मालमत्ती अनुसूची**

फ्लॅट क्र.ए/१३, मोठापगड क्षेत्र सुमारे म्हणजे ३५० चौ.फू., ४थ्या मजल्यावर, श्री कालेश्वर म्हणून शात इमारतीच्या विंग ए आणि श्री कालेश्वर आरती को-ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड (पूर्वीची श्री कालेश्वर को-ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून शात) जी जमीन असलेल्या सर्वे क्र.२८९ आणि सीटीएस क्र.७५७ या जमिनीवर बांधकामित, गाव मुंडुर्ग, तालुका कुर्ना आणि जिल्हा मुंबई उपनगर येथे स्थित आहे.

**सही/- ये. तिंगल गुरू ॲड. के.**

फ्लॅट क्र.७-८, २रा मजला, रत्ना छाया इमारत, मधुरिमा स्वीट्सच्या मध्ये, रागाबा लेन क्र.४, कल्याण (प)-४२१३०१.

ठिकाण: मुंबई दिनांक: १०.१२.२०२५

## मुंबई लक्षदीप

सुरू आहेत. अमानुष मारण्याचा व्हीडीओ मोबाईल कॅमे-यात कैद झाला असून मारहाण करणा-यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी महिलेच्या कुटुंबाने केली आहे.

<div>जाहीर सूचना</div>
<div>सर्वसाधारण जनेला सूचना देण्यात येते की, श्री. पीटर जॉन डी मेनो आणि स्वर्गीय श्रीमती ॲसेलिया पीटर डी मेनो हे न्यू नीलेश को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ता: एम. एम. रोड, कांदरपाडा, दहिसर पश्चिम, मुंबई-४०००६८ या सोसायटीच्या ५व्या मजल्यावरील इमारतीच्या बी- विंगच्या ५वा मजल्यावरील फ्लॅट क्र.५०१ चे धारक आहेत. स्वर्गीय श्रीमती ॲसेलिया पीटर डी मेनो यांचे वडील येथे २०.०२.२०२२ रोजी निघन झाले, त्यांच्या पश्चात (१) श्री. पीटर जॉन डी मेनो (पती/सह-मालक), (२) श्रीमती अर्जुना मिल्टन डि सुझा (विवाहित मुलगी), (३) श्रीमती प्रीता सुआरिस (विवाहित मुलगी) आणि (४) श्रीमती रेष्मा मॅडॉका (विवाहित मुलगी) हे त्यांचे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत. ५०% शेअर्स धारक श्री. पीटर जॉन डी मेनो यांनी मयत सदस्याच्या ५०% हिस्सा त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्याकरिता सर्व कायदेशीर दस्तावेजांसह सोसायटीकडे सक्षम संपाला आणि सदर फ्लॅट क्र.५०१ चे संपूर्ण मालक झाले.</div>
<div>इतर सर्व कायदेशीर वारसदारांनी दिनांक २६.११.२०२५ रोजी अ.क्र.मुंबई-२३/१९३६२/२०२५ अंतर्गत नोंदीपत्रात मुक्ता करारामाद्वारे ह्यांचे संबंधित शेअर्स आणि सदर फ्लॅटपर्यंत हिस्संबंध त्यांचे वडील श्री. पीटर जॉन डी मेनो यांच्या नावे संयुक्तपणे मुक्त केले.</div>
<div>सो सायटीद्वारे सो सायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाचे सोसायटीच्या भांडवल/मालमतेतील सदर शेअर्स/हिश हस्तांतरण होण्यात वारस किंवा अन्य दावेरी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील सभासदाच्या शेअर्स व हिस्संबंधाच्या दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणाच्या त्याच्या/तिच्या/त्यांच्या आणि/आक्षेपाच्या पुक्त्यावर अशी मागण्या देणे आणि पुरावाच्या प्रतीसह सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत मागितल्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सो सायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हिस्संबंधाशी सोसायटी उपविधीतील लवदीमधील दिलेल्या मागने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळीक आहे. सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हिस्संबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील लवदीमधील त्यावर सोसायटी कार्यावधी करेल. सोसायटीच्या नोंदीपकृत उपविधीची प्रत दावेदार/आक्षेपाकडून नोंदीपत्रातल्या सोसायटी कार्यालया/सोसायटी सचिवाकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समानातील तारखेपर्यंत स.१०.०० ते दु.१२.३० दरम्यान उपलब्ध आहेत.</div>

<div>जाहीर सूचना</div>
<div>जाहीर सूचना देण्यात येते की, आमच्या अशिलानी श्री. भावेश एम. ठाकर आणि श्रीमती डिवल बी. ठाकर यांच्याकडून फ्लॅट क्र.३०४/१बी, ग्रीन मिडोर्ज, लोखंडखाला टाउनशिप, आकूर्ली रोड, कांदिवली (पुर्व), मुंबई-४०००७९ येथील जागा खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. कोणत्याही काही किंवा व्यक्तींनी वारसा, म्हाणखत, ताता, विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, धाग्याधिकार, गुरक, दूरट, देवभाल, सुविधा, हस्तांतरण, परवाना, समजूती, व्यवहार, कोणत्याही खटल्यात किंवा इतर कोणत्याही अधिकार किंवा हिस्संबंधात कोणताही दावा असलेल्यास प्रकाशन झाल्यापासून १५ दिवसांच्या आत दस्तावेजी पुराव्यांसह लेखी स्वरुपात स्वाक्षरीक्यांना कळवणे आवश्यक आहे. जर वर मागितल्यामागे कोणताही दावा केला गेला नाही तर आमच्या अशिलाना अशा कोणत्याही कक्षित दाव्याच्या, हक्काचा किंवा हिस्संबंधाचा कोणताही संदर्भ किंवा विचार न करता सदर प्रस्तावाच्या संदर्भात व्यवहार पूर्ण करण्याचे स्वातंत्र्य असेल. असे सर्व हिस्संबंध आणि हेतूदाती माफ करण्यात आला आहे आणि आमच्या अशिलाने बंधनकारक नाही असे मानले जाईल.</div>
<div>आज दिनांकीत १० डिसेंबर, २०२५, मुंबई</div>
<div><div><div><div><div><span></span><div><div><span><span></span></span></div></div></div><div>सिलाल रेवेंडिश</div><span>वकील उच्च न्यायालय</span></div></div></div><div><div><div><div></div></div></div><div>कार्यालय क्र.२, लळमजला, शांती निवास कोहोसोलि., पुर्वे इस्टेट, सी.पी. रोड, कांदिवली (पुर्व), मुंबई-४०००९२.</div></div></div>



नवी दिल्ली, दि. ९: इंडिगो एअरलाईन्सच्या अलीकडील संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की नियम-कायदे बनवण्यामागील उद्देश केवळ यंत्रणा अधिक सक्षम करणे हा असावा, सर्वसामान्य भारतीय नागरिकांना त्रास देणे नव्हे. एनडीएच्या खासदारांच्या बैठकीत संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी पंतप्रधानांच्या या वक्तव्याचा उल्लेख करत माहिती दिली.

पंतप्रधानांची ही टिप्पणी अशा वेळी आली आहे, जेव्हा इंडिगोच्या

अनेक विमानांमध्ये तांत्रिक बिघाड व उड्डाणातील विलंबाच्या बातम्या समोर येत आहेत. प्रवाशांना विमानतळावर तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे आणि अनेक उड्डाणे रद्दही होत आहेत. किरण रिजिजू यांच्या मते, बैठकीत पंतप्रधानांनी सांगितले की आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की बनणारे नियम प्रशासन अधिक सक्षम करतील, लोकांचे दैनंदिन जीवन सुलभ करतील त्यांना अडचणीत टाकणार नाहीत. कोणतीही धोरणे किंवा नियम थेट सर्वसामान्यांवर परिणाम करतात, म्हणून त्यामध्ये संवेदनशीलता आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. रिजिजू यांनी सांगितले की पंतप्रधान मोदी यांनी इंडिगोच्या अधिकांचा संकेटाचा उल्लेख करून सधिका-यांना तत्काळ कारवाईचे निर्देश दिले. प्रवाशांच्या गैरसोयी कमी करणे ही सरकारी

प्राथमिकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

<div>जाहीर सूचना</div>
<div>हे कळविण्यात येते की, आमच्या अशिलानी श्री. भावेश एम. ठाकर आणि श्रीमती डिवल बी. ठाकर यांच्याकडून फ्लॅट क्र.३०४/१बी, ग्रीन मिडोर्ज, लोखंडखाला टाउनशिप, आकूर्ली रोड, कांदिवली (पुर्व), मुंबई-४०००७९ येथील जागा खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. कोणत्याही काही किंवा व्यक्तींनी वारसा, म्हाणखत, ताता, विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, धाग्याधिकार, गुरक, दूरट, देवभाल, सुविधा, हस्तांतरण, परवाना, समजूती, व्यवहार, कोणत्याही खटल्यात किंवा इतर कोणत्याही अधिकार किंवा हिस्संबंधात कोणताही दावा असलेल्यास प्रकाशन झाल्यापासून १५ दिवसांच्या आत दस्तावेजी पुराव्यांसह लेखी स्वरुपात स्वाक्षरीक्यांना कळवणे आवश्यक आहे. जर वर मागितल्यामागे कोणताही दावा केला गेला नाही तर आमच्या अशिलाना अशा कोणत्याही कक्षित दाव्याच्या, हक्काचा किंवा हिस्संबंधाचा कोणताही संदर्भ किंवा विचार न करता सदर प्रस्तावाच्या संदर्भात व्यवहार पूर्ण करण्याचे स्वातंत्र्य असेल. असे सर्व हिस्संबंध आणि हेतूदाती माफ करण्यात आला आहे आणि आमच्या अशिलाने बंधनकारक नाही असे मानले जाईल.</div>
<div>आज दिनांकीत १० डिसेंबर, २०२५, मुंबई</div>
<div><div><div><div><div><span></span><div><div><span><span></span></span></div></div></div><div>सिलाल रेवेंडिश</div><span>वकील उच्च न्यायालय</span></div></div></div><div><div><div><div></div></div></div><div>कार्यालय क्र.२, लळमजला, शांती निवास कोहोसोलि., पुर्वे इस्टेट, सी.पी. रोड, कांदिवली (पुर्व), मुंबई-४०००९२.</div></div></div>

<div>जाहीर सूचना</div>
<div>यादारे सूचना देण्यात येते की, स्वर्गीय श्री. प्रदीप लक्ष्मण शाहल हे श्री शिव समर्थ रेसिडेन्सी एसआर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडचे सदस्य मालक आहेत आणि तुकान क्र.०४, लळमजला, प्रगती स्कूलजवळ, नरदास नगर, टी१ रोड, भांडुप वेस्ट, मुंबई-४०००८६, सीटीएस क्र.६१ (भाग), ८६, ८७, ८७/१ ते ४, ८८/१ (भाग), ८९, ९० चे धारक आहेत, त्यांच्याकडे अनुक्रमक १९६ ते ३०० स्क्व्रीसह धारक ६.५०/- प्रत्येकीचे ०५ प्लॉटगो भरणा केलेल्या शेअर्सचे नोंदीपत्र धारक आहेत, यांचे १२.१०.२०२० रोजी निघन झाले.</div>
<div>अशील श्री. लक्ष्मीबाई लक्ष्मण सावंत यांच्या वतीने स्वर्गीय श्री. प्रदीप लक्ष्मण सावंत हे खाली स्वाक्षरी केलेले वकील, यादारे इतर वारसदारांकडून किंवा दावेदारांकडून किंवा आक्षेप घेणा</div>